



31st May, 2024

The Secretary
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001
BSE Code: 500645

Listing Department
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza,
Bandra - Kurla Complex, Bandra (E)
Mumbai – 400 051
NSE Code: DEEPAKFERT

**Subject: Intimation of newspaper publication under Regulation 30 of the SEBI
(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of notices published in the newspapers i.e. Financial Express and Loksatta on 31st May, 2024 regarding transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund in respect of which dividend has remained unpaid or unclaimed for seven consecutive years.

We request you to take the same on your record.

Thanking you,
Yours faithfully,

**For Deepak Fertilisers
And Petrochemicals Corporation Limited**

**Gaurav Munoli
Company Secretary**

MPS PHARMAA LIMITED
(Formerly Advik Laboratories Limited)
Regd. Off: 138, Roa Ka Meo Industrial Area, Sohna, Distt. Mevat, Haryana - 122103.
CIN: L74899HR1994PLC0333109. Tele no.: 011-4242484. Fax no.: 011-43571047.
Website: www.mpspharmaa.com. Email: info@mpspharmaa.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH 24
(Rs. In Lacs)

Particulars	Quarter ended		Year ended	
	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
Total income from operations	0.24	2.33	9.37	2.33
Net Profit/(Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	(24.75)	(32.27)	(85.33)	(107.09)
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(24.75)	(32.27)	(85.33)	(107.09)
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(24.39)	(31.53)	(83.10)	(105.03)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(24.56)	(31.29)	(82.24)	(103.51)
Equity Share Capital	1911.14	1911.14	1,911.14	1,911.14
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous & current year) Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)	-	-	(1,714.26)	(1,632.02)
Basic	(0.13)	(0.16)	(0.43)	(0.55)
Diluted	(0.13)	(0.16)	(0.43)	(0.55)

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter & Financial year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Financial Results is available on the Stock Exchanges websites, viz., www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.mpspharmaa.com. The above Audited Financial Results are prepared in accordance with the Companies Act, 2013 and the ASIs Rules, 2015.

For and on behalf of the Board of Directors of MPS Pharmaa Limited (Formerly Advik Laboratories Limited) Sd/-
Peeyush Kumar Aggarwal
Chairman
Date: 30th May, 2024
DIN: 0699423

ROYAL INDIA CORPORATION LIMITED
Regd. Off: 3501, Floor-35, Vertu Tower, Katrak Road, Wadala Market, Wadala, Mumbai-400031, Maharashtra
CIN: L45400MH1984PLC032274. Website: www.ricl.in. Email: info@ricl.in

Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Financial Year Ended 31st March, 2024
(Rs. in lakhs, except earnings per share data)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended		
		3 months ended		3 months ended		Year ended
		31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1.	Total income from Operations	(283.229)	1017.79	889.11	2714.90	3880.67
2.	Net Profit/ Loss before tax and exceptional items	(341.041)	(374.42)	(414.71)	(905.81)	(682.22)
3.	Net Profit/ Loss before tax after exceptional items	(341.041)	(374.42)	(414.71)	(905.81)	(682.22)
4.	Net Profit/Loss after Tax	(257.803)	(374.42)	(104.85)	(824.38)	(372.36)
5.	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after Tax) and other comprehensive income (after tax)]	-	-	-	-	-
6.	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10/- each)	2,308.00	2,308.00	2,308.00	2,308.00	2,308.00
7.	Other Equity share capital (excluding revaluation reserve)	-	-	-	(4491.81)	-3667.44
8.	Earnings per share of Face Value of Rs. 10/- each	(1.177)	(1.62)	(0.45)	(3.572)	(1.61)
	Diluted	(1.177)	(1.62)	(0.45)	(3.572)	(1.61)

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and Financial Year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 approved by the Audit Committee and Board of Directors at their meeting held on 29th May, 2024. The full format of the Audited Financial Results is available on the website of the Stock Exchange www.bseindia.com and also on the website of the Company on www.ricl.in.

By order of the Board For Royal India Corporation Limited Sd/-
Mr. Nitin Gujral
(Managing Director)
DIN: 08184605

Place: Mumbai
Date: 29.05.2024

DEEPAK FERTILISERS AND PETROCHEMICALS CORPORATION LIMITED
CIN: L24121MH1979PLC021360
Registered Office: Sai Hira, Survey No. 93, Mundhwa, Pune- 411 036
Tel No.: +91 20 6645 8000;
Email id: investor@gvdfpc.com; Website: www.dfpcl.com

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND AUTHORITY

Notice is hereby given that pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 ("The Act") and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016, (The Rules) as amended, the shares in respect of which dividend has not been claimed for a period of seven years are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

In accordance with the requirements as set out in the Act and Rules, the Company has sent individual communications to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the demat account of the IEPF Authority in compliance of the said Rules, at their latest available address advising them to claim their dividends expeditiously. The Company has uploaded the complete details of such shareholders and their folio number on DPID- Client ID on its website i.e. <https://www.dfpcl.com/iepf>.

Further, subsequent to such transfer of shares to IEPF, all future benefits that may accrue thereunder, including future dividend, if any, will be credited to IEPF.

This Notice shall be deemed to be the adequate notice in respect of issue of new Share Certificate(s) by the Company on behalf of those Shareholders who hold Shares in physical form, for the purpose of transfer of their Shares to the DEMAT Account of the IEPF Authority in the manner as prescribed in the said Rules.

The concerned shareholders are requested to encash the unclaimed dividends, if any, from financial year 2016-17 and onwards by approaching KFIN Technologies Limited, Registrar And Transfer Agents ("RTA") of the Company at the address mentioned below with the requisite documents on or before 31st August, 2024 failing which the dividend remaining unpaid/unclaimed for the financial year 2016-17 and shares on which dividend has remained unpaid/unclaimed consecutively for seven years from 2016-17 onwards (whether held in physical or electronic form) will be transferred by the Company to IEPF Account.

In case no valid claim is received by the due date mentioned above, the Company shall, with a view to comply with the requirements as set out under the Act and Rules, transfer the shares and also dividends remaining unclaimed for seven years to IEPF, as per the procedure set out in the Rules by the due date.

It may please be noted that no claim shall lie against the Company, in respect of shares and unclaimed dividends transferred to the IEPF Authority. The Shareholders may claim the shares and / or dividends transferred to IEPF by making an application to IEPF in Form IEPF-5 as per the Rules. The said form is available on the website of IEPF viz. www.iepf.gov.in

For any information/clarifications on this matter, the concerned Shareholders/Claimants may write to the Company at investorgrievance@dfpcl.com or to the RTA, KFIN Technologies Limited, Selenium Tower - B, Plot No. 31-32, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Telangana, Toll Free No. 1800 309 4001, Email ID: einward.ris@kfintech.com.

For Deepak Fertilisers And Petrochemicals Corporation Limited
Gaurav Munoli
Company Secretary & Compliance Officer
M.No. A24931

Place: Pune
Date: 30th May, 2024

GPA RETAIL PRIVATE LIMITED
CIN: U52390DL2016PTC291335
Regd. Address: A-218, Ground Floor, Okhla Industrial Area, Phase-I, South Delhi, 110020
Email ID: accounts@gparetail.com
FORM NO. INC-26
[Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014]
Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the Company from one state to another BEFORE THE CENTRAL GOVERNMENT NORTHERN REGION, DELHI

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014.

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 6th December, 2023 to enable the Company to change its Registered office from the State of "DELHI" to the State of "WEST BENGAL". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Registrar of Companies, Northern Region, B-2 Wing, 2nd floor, Pt. Deendayal Artyodhya Bhawan, 2nd floor, CGO Complex, New Delhi - 110003 within fourteen days of the date of publication of this notice with a copy of the applicant Company at its registered office at the address mentioned above.

For and on behalf of the Applicant GPA RETAIL PRIVATE LIMITED Sd/-
VINEK AGARWAL
Director
Place: Delhi
Date: 31.05.2024
DIN: 02818644

PATNA ELECTRIC SUPPLY CO LTD
CIN: L40109WB1996PLC023307
Regd. Office: 3, KHETRA DAS LANE, 1ST FLOOR, KOLKATA-700012
Email: pscico@gmail.com. Website: www.patnaelectricssupplycompany.com

Extract of Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024
(₹ In lakhs)

S. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Total income from operations (net)	6.00	36.74	1.32	
2	Net Profit/ (Loss) for the quarter/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1.59	1.93	(1.64)	
3	Net Profit/ (Loss) for the quarter/year (before tax after Exceptional and/or Extraordinary Items)	1.59	1.93	(1.64)	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1.59	1.43	(1.64)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1.59	1.43	(1.64)	
6	Equity Share Capital	46.77	46.77	46.77	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of ₹ 5/- each) (for continuing and discontinued operations) -	-	-	-	-
8	Basic	0.03	0.03	(0.04)	
	Diluted	0.03	0.03	(0.04)	

Notes:
a) The above is an extract of the detailed format of Quarter & year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter & year ended Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity www.patnaelectricssupplycompany.com
b) Ind AS compliant Financial results for the quarter and year ended March 31, 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on May 30, 2024.
c) The figures for the quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 are the balancing figure between audited figures for the year ended March 31, 2024 and March 31, 2023 and published year to date figures for the quarter ended of the relevant years which were subject to limited review.

For and on behalf of the Board of Directors For PATNA ELECTRIC SUPPLY CO LTD Sd/-
Vishal Kumar Sharma
Managing Director
Date: May 30, 2024
Place: Kolkata
DIN: 07310503

EASTCOAST STEEL LIMITED
CIN: L27109PY1982PLC000199
Regd. Office: Flat No. A-123, Royal Den Apartments, No.16, Arul Theson Street, Palaniraja Udayar Nager, Lawspet, Pondicherry - 605008 | Tel: 022-40750100 | Fax: 022-22044801 | Email: esi@eastcoaststeel.com

Extract Statement of Audited Financial Results for Quarter and Year Ended 31 March 2024
(₹ In Lakhs, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Quarter Ended		Year Ended		Year Ended	
		31 March 2024		31 December 2023		31 March 2024		31 March 2023	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income (Net)	1,212.94	626.22	284.54	284.54	2,147.99	648.56		
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax and exceptional items)	7.25	9.57	11.89	11.89	(2.68)	99.89		
3	Net Profit/ (Loss) for the period (before tax after exceptional items)	7.25	9.57	11.89	11.89	(2.68)	99.89		
4	Net Profit/ (Loss) for the period (after tax and exceptional items)	4.57	7.17	4.07	4.07	(2.94)	78.87		
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period (Comprising profit / (loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	3.59	7.17	4.33	4.33	(3.92)	79.13		
6	Paid up Equity Share Capital (Face value ₹10 per share)	539.65	539.65	539.65	539.65	539.65	539.65		
7	Other Equity (as per last audited balance sheet)	NA	NA	NA	NA	1,398.53	1,402.45		
8	Earning per share (EPS)								
	Face Value of ₹10/- each (not annualised)								
	(i) Basic EPS	0.07	0.12	0.07	0.07	(0.05)	1.46		
	(ii) Diluted EPS	0.07	0.12	0.07	0.07	(0.05)	1.46		

Note:
1) This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on Stock Exchange website viz. www.bseindia.com and Company's website www.eastcoaststeel.com
3) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 30 May 2024

For Eastcoast Steel Limited Sd/-
P.K.R.K. Menon
Chairman & Director
(DIN: 00106279)

Place: Mumbai
Date: 30 May 2024

RATNABHUMI DEVELOPERS LIMITED
CIN: L45200GJ2006PLC048776
Regd. Office: Ratna Corporate House, Near Santoor Bungalows, Ambli, Daskroi, Ahmedabad-380058, Gujarat, India
Contact No : +91 87585 51175; | Email: cs@ratnagroup.co.in; | Website: www.ratnagroup.co.in;

Extract of Audited Consolidated Financial Results for the Quarter and year ended on 31st March, 2024
(Rupees in Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31-03-2024 (Audited)	31-12-2023 (Unaudited)	31-03-2024 (Audited)	31-03-2023 (Audited)
1	Total Income from Operations	50.51	23.52	107.01	22.86
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.91	(7.41)	(3.80)	(21.72)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.91	(7.41)	(3.80)	(21.72)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9.77	(7.81)	3.86	(21.07)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	18.06	2.17	26.48	23.39
6	Equity Share Capital	1370	1370	1370	1370
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	2143.38	2130.71
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic:	0.13	0.02	0.19	0.17
	2. Diluted:	0.13	0.02	0.19	0.17

Note:
a) The above is an extract of the detailed format of Quarterly and yearly Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and yearly Standalone and Consolidated Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com and the company at www.ratnagroup.co.in.
b) The Turnover for the Quarter ended 31st March, 2024 is ₹ 50.15 lakhs, Profit before tax is ₹ 0.91 lakhs and Profit after Tax is ₹ 9.77 lakhs and turnover for the year ended 31st March, 2023 is ₹ 107.01 lakhs, Profit before tax is ₹ -3.8 lakhs and Profit after tax ₹ 3.8 lakhs, on stand-alone basis.

For, Ratnabhumi Developers Limited, Sd/-
Kaivan Shah
Chairman and Managing Director
DIN: 01887130

Place: Ahmedabad
Date: 30-05-2024

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

KALYANI INVESTMENT COMPANY LIMITED
CIN: L65993PN2009PLC134196
Registered Office: Mundhwa, Pune - 411 036 Tel: 91 20 66215000
Website: www.kalyani-investment.com E-mail: investor@kalyani-investment.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024
(₹ in Million)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated					
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended			
		March 31, 2024	Dec 31, 2023	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023	Dec 31, 2023	March 31, 2023	March 31, 2024		
1	Total Income from operations	298.58	43.59	55.59	786.96	595.43	275.38	43.59	32.39	740.56	556.77
2	Profit for the period (before share of net profits of associate, Exceptional items, tax)	284.00	30.20	39.45	740.74	584.59	260.80	30.20	16.25	694.34	525.93
3	Profit for the period before tax (after Exceptional items)	284.00	30.20	39.45	740.74	584.59	367.33	80.82	129.14	912.61	771.76
4	Profit for the period after tax	229.37	22.92	27.87	571.91	425.79	291.73	60.81	94.99	700.53	580.82
5	Total Comprehensive Income after tax (comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(3,928.62)	7,921.91	(6,256.99)	24,405.13	4,850.57	(3,866.69)	7,959.47	(6,193.33)	24,532.32	5,004.29
6	Equity Share Capital	43.65	43.65	43.65	43.65	43.65	43.65	43.65	43.65	43.65	43.65
7	Other Equity				81,066.41	56,661.29				83,001.27	58,468.95
8	Earnings Per Share : (of ₹ 10/- each)										
	Basic and diluted (not annualised)	52.54	5.25	6.38	131.01	97.54	66.83	13.93	21.76	160.48	133.05

Note:
The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results is available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on Company's website at www.kalyani-investment.com.

For KALYANI INVESTMENT COMPANY LIMITED Sd/-
Amit B. Kalyani
Chairman

Date : May 30, 2024
Place : Pune

SAL AUTOMOTIVE LIMITED
CIN: L45202PB1974PLC003516
Regd. Office : C -127, IV Floor, Satguru Infotech, Phase VIII, Industrial Area, S.A.S.Nagar (Mohali), Punjab - 160062
Tel. : 0172-4650377, Fax : 0172-4650377,
Email : kaushik.gagan@salautomotive.in, Website : www.salautomotive.in

EXTRACTS OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024
(₹ In Lakhs)

SI. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended		
		31.03.2024		31.03.2023		
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
1.	Total Income	6075	8180	9262	30848	30532
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	123	114	358	676	620
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	123	114	358	676	620
4.	Net Profit / (Loss) for the period after tax and exceptional items	93	90	275	510	470
5.	Total Comprehensive Income for the period (comprising profit after tax and other comprehensive income after tax)	67	90	266	484	461
6.	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹10/-)	240	240	240	240	240
7.	Other Equity	-	-	-	3644	3255
8.	Earning Per Share on net profit after tax (Not Annualised)					
	- Basic	₹ 2.82	₹ 3.74	₹ 11.07	₹ 20.21	₹ 19.21
	- Diluted	₹ 2.82	₹ 3.74	₹ 11.07	₹ 20.21	₹ 19.21

Notes:
1. The above financial results were reviewed by the audit committee and thereafter approved by the Board of Directors in their meeting held at Ghaziabad on dated 29th May, 2024. The Statutory auditors have conducted a limited review of the above financial results.
2.

